

S. Y.B.A.
COURSE OUTCOME

I) Compulsory English

CO1	To develop competence for self-learning
CO2	To realize the beauty and communication power of English.
CO3	To develop students' interest in reading literary pieces
CO4	To develop human values and social awareness.

II) आधुनिक मराठी वाङ्मय आणि उपयोजित मराठी (G2)

CO1	शुद्धलेखनाची ओळख
CO2	पारिभाषिक संज्ञाची ओळख
CO3	आकलन, आस्वाद, मूल्यमापन करण्याची क्षमता निर्माण करणे

II) मराठी साहित्यातील विविध साहित्यप्रकार: नाटक / कादंबरी (S1)

C-01	मराठी साहित्यप्रकारांच्या तात्त्विक घटकांचे ज्ञान देणे.
C-02	वेगवेगळ्या कालखंडातील मराठीतील अभिजात साहित्यकृतींचा संस्कार घडविणे, साहित्याविषयी अभिरुची निर्माण करणे.
C-03	साहित्यकृतीचे आकलन, आस्वाद आणि मूल्यमापन करण्याची दृष्टी निर्माण करणे.

II) अर्वाचीन मराठी वाङ्मयचा इतिहास (S2)

CO1	ऐतिहासिक परंपरेची स्थूलओळख करून देणे.
CO2	साहित्य प्रकारच्या विकासक्रमाचे दर्शन घडवणे.
CO3	पदव्युत्तर अभ्यास क्रमाचीपूर्व तयारी करून देणे.

III) हिंदी

CO1	छात्रांको हिंदी कहानी एंव नई कविता वर्ग विशेषताओं से परिचित करना.
CO2	हिंदी के प्रयोजनमुलक रूप से अवगत कराना.
CO3	हिंदी भाषा का विकास, भाषा की परिभाषाएँ, भाषाके रूपोंसे छात्रोंका परिचय करना.

CO4	भाषा विज्ञान का स्वरूप, भाषा का वैज्ञानिक अध्ययन आदि छात्रों का सामान्य परिचय.
CO5	हिंदी के उपन्यास, नाटक और मध्ययुगीन काव्य विशेषताओं के समीक्षण कार्यक्षमता का निर्माण करना.

IV) Economics: Modern Banking (G2)

CO1	To increase the awareness of modern banking system.
CO2	To understand basic concepts of banking business
CO3	To make them aware about opening and operating of bank account.
CO4	To understand different banking systems.
CO5	To aware them regarding monetary policy
CO6	To understand the modern techniques of banking business.

IV) Economics: Micro Economics (S1)

CO1	To understand basic concepts of micro economics
CO2	To study the theories of behavior of consumer, producer and factors of production.
CO3	To understand different markets and its function and price determination in various markets
CO4	To study the equilibrium of firms
CO5	To study the theories of welfare economics

IV) Economics: Macro Economics (S2)

CO1	To understand basic concepts of macro economics
CO2	To study the national income and other related to national income concepts and its measurements
CO3	To apply theories of macro economics in real life
CO4	To understand importance of consumption saving and investment in economy
CO5	To understand what is money? and its functions
CO6	To understand different of inflection and deflation
CO7	To acquire the knowledge about to change the business cycle and macroeconomic policies

V) Geography: Geography of Disaster Management (G2)

CO1	To introduce students the concept of disaster & its relation with Geography.
-----	--

CO2	To acquaint the students with the utility & application of hazards in different areas & its management.
CO3	To make the students aware of the need of protection & disaster management.
CO4	To understand the impact of Geographical phenomenon as a disaster.

V) Geography: Tourism Geography (S1)

CO1	To acquaint basic concepts of Geography & Tourism.
CO2	To make aware with the utility and application of Tourism.
CO3	To help the students & society to understand the interrelationship between
CO4	Tourism and employment generation opportunities.

V) Geography: Fundamentals Of Geographical Analysis (S-2)

CO1	To enable the students to use various Projections and Cartographic Techniques.
CO2	To acquaint the students with basic of Statistical data.
CO3	To acquaint the students with the principles of surveying, its importance and utility in the geographical study.
CO4	To train the students in elementary statistics as an essential part of geography.

VI): Modern- India (1857-1950) (G2)

CO1	To help the student to know- History of freedom movement of India, aims, objectives problems and progress of Independent India.
CO2	To enable the student to understand the processes of rise of modern India.
CO3	To acquaint student with fundamental aspects of Modern Indian History.
CO4	To explain the basic concepts/ concerns/ frame work of Indian History.

VII) Physical Education (G2)

CO1	Define the various health components of fitness.
CO2	To train and organize various sports competitions
CO3	To introduce different tests of health related fitness